

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा चोळमुख ता. पेठ जि. नाशिक या शाळेच्या बांधकामासाठी तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा वरसई व सावरसई ता. पेण जि. रायगड या शाळेच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००८/प्र.क्र.१२०/का.१३

आदिवासी विकास विभाग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ५ सप्टेंबर, २००८

- वाचा : १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. शाआबां-२००८/प्रक्र. २१/का.१३ दि. २५ फेब्रुवारी, २००८
२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२००८/ प्र.क्र. ४५/का.७ दि. ८ ऑगस्ट, २००८
३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. इमा-२००८/प्र.क्र. ३७/का.६ (२) दि. २१ जून, २००८

शासन निर्णय : अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा चोळमुख, ता. पेठ, जि. नाशिक व अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा वरसई व सावरसई ता.पेण, जि.रायगड यांच्या इमारत बांधकामासाठी अनुक्रमे रुपये ४,९२,३३,३००/-, रु. २,५७,२४,५००/- व रुपये २,५७,२४,५००/- इतक्या रक्कमेस उपरोक्त क्र. १ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

२. उपरोक्त शाळांच्या बांधकामासाठी आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जुलै, २००८ मध्ये विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात रुपये २००० ची लाक्षणिक पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २५) अन्वये मंजूर झाली असून संदर्भाधिन क्र. २ च्या दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे रुपये २,०००/- इतकी तरतूद संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदर रक्कम कॅश फ्लो प्रमाणे ऑगस्ट, २००८ मध्ये उपरोक्त शाळेच्या बांधकामासाठी खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे.

३. उपरोक्त शासकीय आश्रमशाळांच्या बांधकामाच्या अंदाजपत्रके व आराखड्यास शासन निर्णय क्र. शाआबां-२००८/प्र.क्र. २१/का.१३ दिनांक २५ फेब्रुवारी, २००८ अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सदर बांधकामास सचिव समितीने मान्यता दिलेली आहे.


४. उपरोक्त शासकीय आश्रमशाळांच्या बांधकामासाठी सन २००८-०९ मध्ये आवश्यक असलेले उर्वरित अनुदान संबंधित लेखाशिर्षातिर्गत मंजूर तरतूदीतून कॅश फलो नुसार खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. उपरोक्त बांधकामासाठी होणारा खर्च लेखाशिर्ष मागणी क्र. टि-६ ४२२५ - अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांच्या कल्याणावरील भांडवली खर्च पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण, ७९६ - जनजाती क्षेत्र उपयोजना आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम, (०२) (०२) केंद्र पुरस्कृत योजना, (४२२५ ०२९२) ५३ मोठी बांधकामे (०१) (०३) राज्य योजनांतर्गत योजना (४२२५ ०१२२) ५३ मोठी बांधकामे या खाली खर्ची टाकावा व उपरोक्त प्रमाणे उपलब्ध केलेल्या तरतूदीतून भागवावा.

६. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक सदर्भ क्र. २२१/०१/व्यय-१४, दि. २४.६.२००८ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. हा शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २००४०९०५११२६५९०९ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


(श.सु.काळ)
कायासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे .

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक/पेण.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक/रायगड.

कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.